

दिनांक १ मे हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करणेबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय, क्रमांक मभावा-१०९६/११६/प्र.क्र.७/९६/२०-ब,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० एप्रिल, १९९७.

शासन निर्णय :- दिनांक १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे, म्हणून १ मे हा "राजभाषा मराठी दिन" सन १९९७ पासून साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे. राजभाषा मराठीचा विकास व संवर्धन या दृष्टीने राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी दिनांक २८.४.९७ ते ३०.४.९७ या तीन दिवशी पुढील विविध उपक्रम आयोजित करावेत आणि १ मे रोजी समारंभपूर्वक सांगता सोहळा साजरा करण्यात यावा.


- (१) सोप्या, शुद्ध व सुटसुटीत मराठीतील टिप्पणी व प्रारूप लेखन या विषयावर कार्यशाळा आयोजित करावी, या कार्यशाळेत प्रशासकीय मराठी पत्रलेखनाचाही समावेश असावा. तसेच या कामी सेवानिवृत्त अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे.
- (२) वर्जित प्रयोजनात येणारे इंग्रजी वापरातील विषय काढून त्यांचा मराठीत वापर करण्यासाठी उपाययोजना या विषयावर संबंधित मंत्रालयीन विभाग, विभागीय व जिल्हा स्तरीय कार्यालयांनी परिसंवाद/चर्चासत्राचे आयोजन करावे. या चर्चा सत्रात संबंधित विषय तज्ञांना पाचारण करण्यात यावे.
- (३) वर्जित प्रयोजनात न येणा-या तांत्रिक बाबींवर इंग्रजीतून चालणारे कामकाजाचे मराठीकरणाबाबत येणा-या अडचणींच्या निवारणार्थी संबंधितांनी कार्यशाळा आयोजित करावी.
- (४) सर्व विद्यापिठे व त्यांच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांनी जे विषय अद्याप इंग्रजीतून शिकविले जातात ते मराठी माध्यमातून कसे शिकविता येतील त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारी कोणती इंग्रजी पाठ्यपुस्तके/संदर्भ ग्रंथ तातडीने मराठीतून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, यासाठी चर्चा, सत्र/परिसंवादाचे आयोजन करावे.
- (५) ज्या संस्थांमध्ये संगणकाचा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये सुरू आहे त्या संस्थांनी प्रशासन, शिक्षण संशोधन, इत्यादी क्षेत्रात मराठीतून संगणकाचा वापर कसा करता येईल, यासाठी संगणकाद्वारे मराठी भाषेचा विकास व संवर्धन या विषयावर परिसंवाद/कार्यशाळा आयोजित कराव्यात.
- (६) राजभाषा मराठीचा सर्व क्षेत्रात विकास साधण्याच्या उद्देशाने राजभाषा मराठीचा विकास या विषयावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच मराठी हस्ताक्षर स्पर्धा, टंकलेखन व लघुलेखन स्पर्धा, आयोजित कराव्यात. यावरील खर्च कार्यालयीन खर्चासाठी प्राप्त झालेल्या तरतुदीतून करावा.

वरील चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, स्पर्धा, यासंबंधातील शिफारशी/सूचना/उपाययोजना/अडीअडचणी याबाबत माहिती संकलीत करून त्याबाबतचा अहवाल संबंधित मंत्रालयीन विभागाकडे दिनांक १५ जून, १९९७ पूर्वी पाठविण्यात यावा. व मंत्रालयीन विभागाने याबाबतचे अभिप्राय दिनांक ३०.६.१९९७ पूर्वी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवावेत.

सर्व मंत्रालयीन विभाग, विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपआपल्या विभागातील संबंधितांचे सहकार्य घेऊन हा सोहळा पार पाडण्यासाठी १ मे १९९७ रोजी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना

सहभागी करण घ्यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(वि. उ. बनसोड)

शासनाचे उप सचिव.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्री यांचे सचिव,
उप मुख्यमंत्री यांचे सचिव,
सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,

- * प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- * प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान सभा), मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान परिषद), मुंबई,
- महालेखापाल-1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
- महालेखापाल-2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
- महालेखापाल-1 (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
- महालेखापाल-2 (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
- अधिवान व लेखा अधिकारी, मुंबई,
- निवारी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- सर्व विभागीय आयुक्त,
- सर्व जिल्हाधिकारी,
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
- सर्व मंत्रालयीन विभाग (त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयांना सूचना देण्याबाबत.),
- महासंचालक, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांना दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे,
- शिंतीपत्रके या माध्यमातून विस्तृत प्रसिध्दी देण्यासाठी,
- निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुखा व कार्यालय प्रमुखा,
- शाखा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- निवड नसती.

* पत्राने.